

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा
(सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील स्थापत्य
अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या सेवाप्रवेश
नियमाबाबत.....

महाराष्ट्र शासन

ग्राम विकास व जलसंधारण विभाग

शासन निर्णय क्रमांक स्थाअनि-२०१०/प्र.क्र.९३/आस्था.०९

मंत्रालय मुंबई-४०० ०३२

दिनांक: १७ एप्रिल, २०१०

पहा-१) शासन अधिसूचना, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, क्रमांक: स्थाअनि-२००२/प्र.क्र. ४२५/
आस्था.९, दिनांक: २ फेब्रुवारी, २००६

२) शासन अधिसूचना, सार्वजनिक बांधकाम विभाग, क्रमांक: सेप्रनि-१००८/ प्र.क्र.१११/
आस्थापना-२, दिनांक ०७.१२.२००९


शासन निर्णय- उपरोक्त अनुक्रमांक १ येथील शासन अधिसूचनेनुसार स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचे सुधारित सेवाप्रवेश नियम महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम २००६ अन्वये निर्गमित करण्यात आले आहेत. परंतु सार्वजनिक बांधकाम विभागामधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट-क (सेवाप्रवेश) नियम १९९८ चा नियम ३ (ब) खालील परंतुकामधील "वयोमर्यादा ४० वर्षे इतकी शिथिल" हे शब्द वगळून "वयोमर्यादा ४७ वर्षे इतकी शिथिल" हे शब्द अंतर्भूत करण्यात येत आहेत, अशी सुधारणा करणारी अधिसूचना उपरोक्त अनुक्रमांक २ येथील शासन अधिसूचनेनुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निर्गमित करण्यात आली आहे.

२. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाच्या धर्तीवर या विभागाच्या अधिपत्याखालील जिल्हा परिषदांमधील स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाच्या महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) (सुधारणा) नियम २००६ च्या नियम २ (१) (ब) (दोन) खालील परंतुकामधील "वयोमर्यादा ४० वर्षे इतकी शिथिल" हे शब्द वगळून "वयोमर्यादा ४७ वर्षे इतकी शिथिल" हे शब्द अंतर्भूत करण्यास याद्वारे शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

३. उपरोक्त शासन आदेशाच्या परिणामी महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये यथावकाश सुधारणा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक सांकेतांक २०१००४१७२०२१२८००१ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने



(प्रकाश हिलेकर)

सह सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१) मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक,

२) मा.मंत्री (ग्राम विकास) यांची खाजगी सचिव

- ३) मा. राज्यमंत्री (ग्राम विकास) यांचे खाजगी सचिव
- ४) सर्व विभागीय आयुक्त
- ५) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी,
- ६) सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
- ७) कार्यकारी अभियंता, जिल्हा परिषद (सर्व),
- ८) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा), मुंबई/नागपूर,
- ९) महालेखापाल, महाराष्ट्र-१ (लेखा परीक्षा), मुंबई/नागपूर
- १०) मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा, कोंकण भवन, नवी मुंबई,
- ११) सर्व उप मुख्य लेखा परिक्षक, स्थानिक निधी लेखा (वरिष्ठ)
- १२) सर्व उपसंचालक, लेखा व कोषागारे,
- १३) वित्त विभाग (व्यय-१७/अर्थोपाय)/सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १४) सचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग, मंत्रालय, मुंबई
- १५) सचिव, पाटबंधारे विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १६) सर्व कार्यासने, ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई.
- १७) निवड नस्ती, का.क्र.आस्था-९, ग्राम विकास व जलसंधारण विभाग,